

शासकीय कर्मचा-यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी
कर्करोग या गंभीर आजारावर शासकीय व
शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतर
खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराच्या
वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरी बाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक : वैखप्र-२०१६/प्र.क्र.२८५/२०१६/राकावि-२

गो.ते.रुग्णालय, इमारत संकुल, १० वा मजला
मंत्रालय, मुंबई - ४०० ००१
तारीख: २८ सप्टेंबर, २०१६

वाचा -

- १) शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमएजी-१०९१/३४५६/प्र.क्र.३२०/११/आ.७, दि.१४ जानेवारी, १९९३.
- २) शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमएजी-१०९९/प्र.क्र.४०/आ.३, दि. २९ जुलै, १९९९
- ३) शासन शुध्दीपत्रक सा.आ.वि.क्र.एमएजी-१०९९/प्र.क्र.४०/आ.३, दि.२५ फेब्रुवारी, २०००.
- ४) शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमएजी-१०९५/प्र.क्र.४५/१५/आ.३, दि. ४ जुलै, २०००
- ५) शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमएजी-१०९९/१३३३/प्र.क्र.२०१/आ.३, दि.२९ नोव्हेंबर, २००४.
- ६) शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमएजी-२००५/प्र.क्र.१/आ.३, दि.१९ मार्च, २००५
- ७) शासन निर्णय सा.आ.वि.क्र.एमएजी-२००५/प्र.क्र.२५१/आ.३, दि. १० फेब्रुवारी, २००६.

प्रस्तावना -

शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्य सेवा (वैद्यकीय देखभाल),नियम,१९६१ मधील तरतुदी व वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदी तसेच नियमात बसत नसलेले प्रस्ताव शासन निर्णय,सा.आ.वि.क्र.एमएजी-२००५/९/प्र.क्र.१/आरोग्य-३,दिनांक-१९ मार्च,२००५ अन्वये गठीत केलेल्या सचिव समितीसमोर मंजूरी करिता सादर करण्यात येतात. सचिव समितीच्या निर्देशनास आले कि, एकाच प्रकारच्या कर्करोगावरील खाजगी रुग्णालयातील उपचाराचे दर हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे शासकीय व शासनमान्य खाजगी रुग्णालय वगळून इतरखाजगी रुग्णालयात घेतलेल्या कर्करोगावरील उपचाराच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या प्रस्तावांना ठराविक रक्कमेच्या दराच्या आधारे मान्यता देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय -

राज्यातील शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी कर्करोगावर खाजगी रुग्णालयात घेतलेल्या उपचाराचे दर निश्चिती पुढीलप्रमाणे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

१. शस्त्रक्रिया केलेल्या उपचाराचे दर -

शस्त्रक्रियेचा प्रकार	Semi-Private Category (Sharing Room)			Private Category		
	Surgeon Charges (Rs.)	Anesthetic Charges (Rs.)	O.T. Charges (Rs.)	Surgeon Charges (Rs.)	Anesthetic Charges (Rs.)	O.T. Charges (Rs.)
Minor procedures on OPD basis	1,150/-	1,150/-	1,300/-	1,440/-	1,440/-	1,625/-
Minor Cancer Surgery	10,000/-	4,000/-	9,000/-	12,500/-	5,500/-	12,000/-
Major Cancer Surgery	25,000/-	10,000/-	25,000/-	32,000/-	12,000/-	36,000/-
Supra-Major Cancer Surgery	85,000/-	22,000/-	35,000/-	1,00,000/-	30,000/-	43,750/-

२. Radiation Charges -

Type of External Radiation Therapy	Semi-Private Category (Sharing Room)	Private Category
Conventional Radiation Therapy (2>2#)	8000/-	15,000/-
Conformal Conventional Radiation Therapy (2>24#)	18,000/-	23,000/-
3D Conformal Radiation Therapy with / without Image Guided Radiation Therapy	62,000/-	78,000/-
4D Conformal Radiation Therapy with / without Image Guided Radiation Therapy	90,850/-	1,13,570/-
Intensity Modulated Radiation Therapy with Image Guided Radiation Therapy	97,000/-	1,20,000/-
Stereotactic Radiation Surgery / Stereotactic Radiation Therapy with / without Image Guided Radiation Therapy	1,35,000/-	1,20,000/-

BRACHYTHERAPY CHARGES	Semi-Private Category (Sharing Room)	Private Category
Low Dose Rate	5,500/-	7,000/-
High Dose Rate	9,300/-	11,000/-
Radical Brachytherapy High Dose Rate / Low Dose Rate with / without MRI / 3D Planning	15,000/-	18,000/-
High Dose Rate with MRI / 3D Planning	7,500/-	9,500/-

(वरील तक्त्यांमधील Private Category फक्त जे अधिकारी विमान प्रवासासाठी पात्र आहेत त्यांना अनुज्ञेय राहिल.)

३. Chemotherophy Charges -सर्व प्रकारच्या औषधांच्या खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहिल.
४. रुग्णालयातील वास्तव्यावरील खर्चाची प्रतिपूर्ती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णय क्रमांक-एमएजी-२००५/९/प्र.क्र.१/आरोग्य-३,दिनांक-१९ मार्च,२००५मधील तक्ता--ब० प्रमाणे अनुज्ञेय राहिल.
५. प्रयोगशाळा व इतर तपासण्यांचे शुल्क पूर्वी प्रमाणे अनुज्ञेय राहिल.
६. संबंधित सक्षम मंजूरी अधिकारी वरील प्रमाणे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीच्या प्रस्तावाची परिगणना करून मंजूरी देईल.
७. हा शासन निर्णय या निर्णयाच्या दिनांकाला प्रलंबित प्रकरणांना देखील लागू करण्यात यावा.मात्र यापूर्वीची निर्णयीत ठरलेली प्रकरणे पुन्हा सुरु करण्यांत येऊ नये.
८. हे आदेश महाराष्ट्र राज्याच्या विधानमंडळाचे सभापती,उपसभापती,अध्यक्ष,उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री,मा.मंत्री,मा.राज्यमंत्री,विरोधी पक्षनेते,महाराष्ट्र विधानमंडळाचे विद्यमान व माजी सदस्य,शासकीय कर्मचारी व या सर्वांचे कुटुंबिय यांना लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०९२८१५३६५४३११७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सं. रा. मोरे)

महाराष्ट्र शासनाचे उप सचिव

प्रत,

मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य,मंत्रालय,मुंबई,

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, (सर्व मंत्रालयीन विभाग),मंत्रालय,मुंबई,

मा.राज्यपाल,महाराष्ट्र राज्य यांचे सचिव,राजभवन,मुंबई. (दोन प्रती),
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव/सचिव,मुख्यमंत्री सचिवालय,मंत्रालय,मुंबई,
मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई,
सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,मंत्रालय,मुंबई,
मंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई,
राज्यमंत्री (आरोग्य) यांचे खाजगी सचिव,मंत्रालय,मुंबई,
सचिव,महाराष्ट्र लोकसेवा आयोग,मुंबई (५ प्रती),
सचिव,महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय,विधान भवन,मुंबई (१० प्रती),
सेटलमेंट कमिशनर अॅण्ड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स,पुणे (२ प्रती),
विभागीय आयुक्त (सर्व) (प्रत्येकी २ प्रती),
जिल्हाधिकारी (सर्व जिल्हे) (प्रत्येकी २ प्रती),
मुख्य कार्यकारी अधिकारी,सर्व जिल्हा परिषद, (२ प्रती),
महालेखापाल,महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा व परीक्षा),मुंबई. (२ प्रती),
महालेखापाल,महाराष्ट्र-१ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखा व परीक्षा),नागपूर. (२ प्रती),
अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई (१० प्रती),
सहसंचालक,अधिदान व लेखा अधिकारी,मुंबई (१० प्रती),
चीफ ऑडिटर लोकल फंड्स अकाऊंट्स,मुंबई (१० प्रती),
सर्व कोषागार अधिकारी,(प्रत्येकी ५ प्रती),
संचालक,आरोग्य सेवा,मुंबई (५० प्रती),
संचालक,वैद्यकीय शिक्षण व संशोधन,मुंबई (५० प्रती),
संचालक,आयुर्वेद,मुंबई. (२५ प्रती),
संचालक,राज्य कामगार विमा योजना,मुंबई (२५ प्रती),
व्यवस्थापकीय संचालक,हाफकीन बायो-फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन,परेल,मुंबई (२ प्रती),
महासंचालक,माहिती व जनसंपर्क,मंत्रालय,मुंबई (५ प्रती),
सहसंचालक,आरोग्य सेवा (सर्व),
अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सर्व),
जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद (सर्व),
जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय (सर्व),
प्रबंधक,मुंबई उच्च न्यायालय,मुंबई,
प्रोथोनोटरी व सिनियर मास्टर,मुंबई उच्च न्यायालय,मुंबई (५ प्रती),
वित्त विभाग (कार्यासन सेवा-५),मंत्रालय,मुंबई,(१० प्रती),
व्यवस्थापक,शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय,मुंबई, (२ प्रती),
सर्व मंत्रालयीन विभाग (आस्थापना कार्यासन),मंत्रालय,मुंबई,
निवड नस्ती (राकावि-२),सार्वजनिक आरोग्य विभाग,मंत्रालय,मुंबई.